



मा. ११८५१

पोलीस स्टेशन अर्धापूर

जावक क्र.1652.....

दिनांक : 14/8/20

N.C.R.B (एन.सी.आर.बी)

I.I.F.-1 (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल

(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District (जिल्हा): नांदेड P.S.(ठाणे): अर्धापूर Year (वर्ष): 2020
FIR No.(प्रथम खबर क्र.): 0220 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 14/08/2020 19:59 बजे
2. S.No. (अ.क्र.) Acts (अधिनियम) Sections (कलम)
1 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ 7
3. (a) Occurrence of offence (गुन्हाची घटना):
1. Day(दिवस): शुक्रवार Date From (दिनांक पासून): 14/08/2020
Time Period (कालावधी): पहर 4 Date To (दिनांक पर्यंत): 14/08/2020
Time From (वेळेपासून): 12:50 बजे
Time To (वेळेपर्यंत): 12:50 बजे
- (b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):
Date (दिनांक): 14/08/2020 Time (वेळ): 19:48 बजे
- (c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ)
Entry No. (नोंद क्र.): 028 Date & Time (दिनांक आणि वेळ): 14/08/2020 19:48 बजे
4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी
5. Place of Occurrence (घटनास्थळ):
1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर): पश्चिम, 0.5 किमी
Beat No. (बिट क्र.):
(b) Address (पत्ता): नगरपंचायत कार्यालय अर्धापूर, अर्धापूर
(c) In case, outside the limit of this Police Station, then (या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):
Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):
District(State) (जिल्हा(राज्य)):
6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):
(a) Name (नाव): सावता भिमराव राऊत
(b) Guardian's Name (पालक चे नाव):
(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1994 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
(e) UID No. (यू.आय.डी. क्र.):
(f) Passport No.(पासपोर्ट क्र.): Date of Issue (दिल्याची तारीख):
Place of Issue (दिल्याचे ठिकाण):
(g) Id details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN)
ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइव्हिंग लाइसेंस, पॅन कार्ड)
S.No.(अ. Id Type (ओळखपत्राचा प्रकार) Id Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1
(h) Address (पत्ता):

(h) Address (पत्ता):

S.No. (अ. क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	केशवराजनगर, अर्धापुर, अर्धापुर, नांदेड, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	केशवराजनगर, अर्धापुर, अर्धापुर, नांदेड, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल नं.): 91-8668436955

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या/संशयित/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ. क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	बालाजी गणपतराव हराळे			1. पवार गावी,, लोहा, लोहा, नांदेड, महाराष्ट्र, भारत
2	बालाजी सांडु पाटोळे			1. लहणीनगर, अर्धापुर, अर्धापुर, नांदेड, महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमतेचा तपशील):

S.No. (अ. क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु. मध्ये))
-----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	-------------------------------------

10 Total value of property (In Rs/-)-(बोरीस गेलेल्या मालमतेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11 Inquest Report / U.D. case No., if any (इन्क्वेस्ट अहवाल/ अकरमात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ. क्र.)	UIDB Number (यु.आय.डी. बी.क्र.)
-----------------	---------------------------------

12 First Information contents (प्रथम खबर हकीकत):

दिनांक 14/08/2020 मी साबला भिमराव राजूत वय 26 वर्षे, व्यवसाय ट्यूटर चालक, शिक्षण 7 वी पास, रा. केशवराजनगर, अर्धापुर ता. अर्धापुर जि. नांदेड मो. क्र. 8668436955 वी पास, रा. केशवराजनगर, अर्धापुर येथे समक्ष हजर येवून फिर्याद देतो की, मी वरील प्रमाणे राहणार असून माझे कुटुंबासह वरील ठिकाणी वास्तव्यास असून ट्यूटर चालक म्हणून काम करून उपजिवीका भागवितो. मी दिनांक 13/08/2020 रोजी ता. प्र. वि. कार्यालय, नांदेड येथे पो. नि. श्री. कपिल भेळके यांचे कडे तक्रार दिली होती की, माझी बहिण वर्षा भिमराव राजूत हिच्या लग्नाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी दिनांक 03/02/2020 रोजी अर्ज दाखल केला होता. माझी बहिण व भाऊजी हे पुराव्यात येथे राहत असल्यामुळे त्यांनी मला त्यांच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी सांगितले होते. म्हणून मी दिनांक 12/08/2020 नगरपालिका कार्यालय अर्धापुर येथे गेला असता तेथील सहा. कार्यालय निरीक्षक श्री. बालाजी हराळे यांनी 500/- रुपये पावतीचे व त्यांचेसाठी ईतर 500/- रुपये असे एकूण 1000/- रुपये मागणी करून तेथील कर्मचारी श्री. बालाजी पाटोळे यांच्याकडे देवून त्यांचेकडे दिलेले तुमचे प्रमाणपत्र घेवून जा असे म्हणून त्यांनी माझ्याकडे 500/- रुपये लाचेची मागणी केली दोर मजकुराची तक्रार दिली होती. त्यानंतर पो. नि. श्री. कपिल भेळके यांनी मला नियोजित ठिकाणी आज दिनांक 14/08/2020 रोजी सकाळी भेटण्यास सांगितले. त्या प्रमाणे आज दिनांक 14/08/2020 रोजी पो. नि. श्री. कपिल भेळके, लाचसुचपत प्रतिबंधक विभाग यांनी माझ्या तक्रारीची पडताळणी करणे वानी दोन बासकीय पंच उपलब्ध करून घेवून अर्धापुर पासून काही अंतर अलीकडे वसमत जाणारे रोडवर एका सुरक्षित ठिकाणी बासकीय वाहनासह सापळा पथक आले. सदर ठिकाणी मी पो. नि. श्री. कपिल भेळके यांचे सुचने प्रमाणे हजर होतो. त्यानंतर बासकीय वाहनातच माझी आणि जस्तु व सेवाकर भवन, नांदेड येथील कर्मचारी पंच विलेख वानखेड व गजानंद आटपलवाड यांची तसेच सापळा पथकातील कर्मचारी यांची ओळख करून दिली. त्यानंतर शासकीय वाहनात दोन्ही पंच, सापळा अधिकारी व माझे परिचयदर्शक वक्तव्य रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर पो. नि. श्री. कपिल भेळके यांनी अर्धापुर नगरपालिका येथील सहा. कार्यालय निरीक्षक बालाजी हराळे यांची भेट घेवून त्यांची लाचमागणी पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे आज दिनांक 14/08/2020 रोजी 11.19 वाजता मला पंच क्र. 1 श्री. निलेश वानखेडे यांना सोबत देवून माझेकडे बासकीय रेकॉर्डर देवून नगरपालिका येथील श्री. बालाजी हराळे यांची भेट घेवून त्यांची लाचमागणी पडताळणी करीता पाठविले. तेव्हा माझी व कार्यालय अधीक्षक बालाजी हराळे यांची अर्धापुर नगरपालिका कार्यालयात भेट झाली. तेव्हा त्यांनी माझ्या कडे माझ्या बहिणीच्या लग्नाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र घेण्यासाठी बासकीय पावतीचे 500/- रुपये व त्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी ईतर 500/- रुपये असे एकूण 1000/- देण्यास सांगितले. त्यानंतर मी व पंच क्र. 1 श्री. निलेश वानखेड बासकीय वाहन थांबलेल्या ठिकाणी परत आलो. तेव्हा पो.

श्री. श्री. कपिल शेल्ले यांनी पंच क्र. 1 व माझ्याकडून लाचमागणी पडताळणी दरम्यान घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी रेकॉर्डर माझे रेकॉर्डर झालेले समाधान पंच क्र. 2 यांचे समक्ष एकले. त्यात अर्धापुर नगरपंचायत येथील कार्यालय निरीक्षक बालाजी हराळे यांनी माझ्याकडे माझ्या बहिणीच्या लग्नाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी पावतीचे 500/- व त्यांच्या स्वतःसाठी लाच म्हणून 500/- रुपये असे एकूण 1000/- रुपये मागील त्यांचे निश्चय करून दाखविले. त्यानंतर लाचेची रक्कम 500/- रुपयांच्या एका नोटाचा क्रमांक लिहून घेवून नोटेस अन्धोसिन पावडरचे प्रात्याक्षिक करून दाखविले. त्यानंतर लाचेची रक्कम 500/- रुपयांच्या एका नोटाचा क्रमांक लिहून घेवून नोटेस अन्धोसिन पावडर लावून ते माझ्या पन्टच्या उजव्या बाजूच्या खिशात ठेवली व दुसरी 500/- रुपयांची नोट पन्टच्या डाव्या बाजूच्या खिशात ठेवून मला दोन्ही हातांनी दोन्ही नोटा काढून श्री. बालाजी हराळे यांचे समक्ष धरण्यास सांगितले. त्यानंतर माझे कडे पासकीय रेकॉर्डर देवून माझ्या सोबत पंच क्र. 1 श्री. निलेश वानखेडे यांना कार्यालय निरीक्षक श्री. बालाजी हराळे यांचेकडे 12.45 वाजता पाठविले. तसेच आमचे पाठोपाठ सापळा पथक नगरपंचायत येथे आले. त्यानंतर मी नगरपंचायत येथील बालाजी हराळे यांचेकडे जावून पैसे आणले म्हणालो असता त्यांनी मला त्यांचे कार्यालयातील कर्मचारी श्री. बालाजी पाटोळे यांचेकडे पैसे देवून प्रमाणपत्र देण्यास सांगितले. त्यांचे सांगणे प्रमाण मी श्री. बालाजी पाटोळे यांचेकडे जावून त्यांना प्रमाणपत्राची मागणी केली अस्ता. त्यांनी मला पैसे आणले काय असे म्हणाले. तेव्हा मी माझे जवळी पन्टच्या उजव्या बाजूच्या खिशातील अन्धोसिन पावडरसुद्धा 500/- रुपय व डाव्या बाजूच्या पन्टच्या खिशातील दुसरी 500/- रुपयाची नोट असा दोन्ही नोटा दोन्ही पन्टच्या खिशातून दोन्ही हातांनी काढून ते श्री. बालाजी पाटोळे यांच्या समोर धरले असता त्यांनी त्या दोन्ही नोटा घेवून मोजून घट्ट्या खिशात ठेवल्या व मला 500/- रुपयांची पावती दिली. त्यानंतर मी पो. नि. श्री. कपिल शेल्ले यांनी लाच स्विकृतीचा ठरवून दिलेला पो. नि. श्री. कपिल शेल्ले यांनी पंच क्र. 1 व मला विचारणा केली की, कोणी पैसे मागीलले व कोणी पैसे स्विकारले तेव्हा पंच क्र. 1 व मी सांगितले की, श्री. बालाजी हराळे यांनी पंचाची मागणी केली व श्री. बालाजी पाटोळे यांनी पैसे स्विकारले तेव्हा पो. नि. श्री. कपिल शेल्ले यांच्या सुचनेवरून पोना गणेश केसकर यांनी बालाजी पाटोळे यांचे दोन्ही हात मनगटा जवळ घट्टे धरले. त्यानंतर लागलीच श्री. बालाजी हराळे यांना देखिल ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर मला थोडावेळ कार्यालयाचे बाहेर थांबण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी थोडावेळ कार्यालयाचे बाहेर थांबलो. थोडावेळाने मला कार्यालयात बोलावून घेवून कार्यालयातील खोलीतील लॉईट बंद करून माझ्या हातावर अॅल्टाव्हायलेट लॅम्पचा निळसर उजेड टाकून माझ्या उजव्या हातच्या बोटास लागल्या अन्धोसिन पावडर हिरवट चकाकी श्री. बालाजी हराळे व श्री. बालाजी पाटोळे यांना दाखविले. त्यानंतर पो. नि. श्री. कपिल शेल्ले यांनी त्या दोघांना लाब्यात घेवून ला. प्र. वि. कार्यालय, नांदेड येथे आलो. त्यानंतर लाचमुचतप प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात माझ्या दिनांक 13/08/2020 रोजीच्या तक्रारीवरून आठ दिनांक 14/08/2020 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाहीचा पंचनाम पुर्ण करण्यात आला आहे. तरी आज दिनांक 14/08/2020 रोजी पो. नि. श्री. कपिल शेल्ले यांनी केलेल्या लाचमागणी पडताळणी व सापळा कार्यवाही दरम्यान नगरपंचायत अर्धापुर येथील सहायक कार्यालय निरीक्षक श्री. बालाजी गणपतराव हराळे यांनी माझ्या बहिणीच्या लग्नाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी माझेकडे 500/- रुपयांची लाचेची मागणी करून नगरपंचायत अर्धापुर येथील कर्मचारी श्री. बालाजी वावु पाटोळे यांचे कडे देण्यास सांगून त्यांचे मार्फत माझ्याकडून 500/- रुपय स्विकारले म्हणून ए.सी.डी. नांदेड पथकाने केलेल्या सापळा कार्यवाहीवरून नमुद दोन्ही लोकसंघका विरुद्ध गुन्हा नोंद होणे करीता फियाद आहे. ही फियाद दिली सही (सावता भिनराव राऊत) रा. केशवराजनगर, अर्धापुर ता. अर्धापुर जि. नांदेड. फोन. क्र. 8668436955

13. Action Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at

(केलेली कारवाई: बाब क्र. २ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) **Registered the case and took up the investigation:** (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम PBN58220 हाती घेतले);

(2) **Directed (Name of I.O.)** (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No. (क्र.):

to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) **Refused investigation due to** (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) **Transferred to P.S.** (गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याचे मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C. (आर. ओ. ए. सी.)

N.C.R.B (एन.सी.आर.बी)

I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

14. Signature/Thumb impression of the complainant / informant. (तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

[Handwritten signature]

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

[Handwritten signature]

ठाणे अंमलदार
पोलीस स्टेशन अर्धापूर

Signature of Officer in charge, Police Station (ठाणे प्रभारी अधिका-याची)

Name (नाव): VISHUNAT TUKARAM GUTTE

Rank (पद): I (Inspector)

No. (सं.): POBN58220

